



उमेश झिरपे



जेष्ठ गिर्यारोहक



प्रेरणादायी वक्ता



श्री शिव छत्रपती पुरस्कार
विजेते गिर्यारोहक



ओळख

उमेश झिरपे हे गिरिप्रेमीच्या अष्टहजारी शिखर मोहिमांचे नेते आहेत. २०१२ साली त्यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर भारतातील सर्वात मोठ्या यशस्वी नागरी मोहिमेचे नेतृत्व केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. एव्हरेस्ट पाठोपाठ इतर सहा अष्टहजारी शिखरांवर भारतीय तिरंगा झिरपे यांच्या नेतृत्वाखालील मोहिमांनी फडकाविला. यात माउंट ल्होत्से, माउंट मकालू, माउंट च्यो ओयु, माउंट धौलागिरी, माउंट मनास्लु व माउंट कांचनजुंगा या शिखरांचा समावेश आहे. अशी कामगिरी करणारे झिरपे हे एकमेव भारतीय गिर्यारोहण मोहीम नेते आहेत. ऑक्टोबर २०१९ मध्ये झिरपे यांनी नेपाळमधील माऊंट मेरा या ६४७६ मीटर उंच शिखरावर एकट्याने (सोलो) चढाई केली.

दक्षिण भारतातील पहिली व एकमेव गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था अशी ओळख असलेल्या गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंगची स्थापना करण्यात झिरपे यांचे मोठे योगदान आहे. ते या संस्थेचे संस्थापक- संचालक आहेत.

झिरपे हे लेखक म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. त्यांनी गिर्यारोहणासंदर्भात अनेक लेख लिहिले असून भारतभरातील विविध नियतकालिकांमध्ये हे लेख प्रसिद्ध झाले आहेत. २०१४ साली त्यांनी आपल्या एव्हरेस्ट मोहिमेचे अनुभव कथन करणारे 'गोष्ट एका ध्यासाची- एव्हरेस्ट' असे पुस्तक लिहिले असून आबालवृद्धांमध्ये या पुस्तकाला प्रचंड मागणी आहे. झिरपे हे व्यवसायाने कर सल्लागार असून गेले ३ दशकाहून अधिक काळ ते या क्षेत्रात कार्यरत आहेत.



सात यशस्वी अष्टहजारी शिखर मोहिमांचे नेतृत्व

अशी कामगिरी करणारे एकमेव भारतीय गिर्यारोहण नेते



२०१२- माउंट एव्हरेस्ट

८ गिर्यारोहकांनी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवर भारतीय तिरंगा फडकावून मोहीम यशस्वी केली



२०१३- माउंट एव्हरेस्ट व माउंट ल्होत्से

३ गिर्यारोहकांनी माउंट एव्हरेस्ट तर एका गिर्यारोहकाने चौथे उंच शिखर माउंट ल्होत्सेवर यशस्वी चढाई केली



२०१४- माउंट मकालू

१ गिर्यारोहकाने जगातील पाचवे उंच शिखर माउंट मकालूवर यशस्वी चढाई केली



२०१६- माउंट च्यो ओयु

२ गिर्यारोहकांनी जगातील सहावे उंच शिखर माउंट च्योयूवर यशस्वी चढाई केली



२०१६- माउंट धौलागिरी

१ गिर्यारोहकाने जगातील सातवे उंच शिखर माउंट धौलागिरीवर यशस्वी चढाई केली



२०१७- माउंट मनास्लु

२ गिर्यारोहकांनी जगातील आठवे उंच शिखर माउंट च्योयूवर यशस्वी चढाई केली



२०१९- माउंट कांचनजुंगा

१० गिर्यारोहकांनी जगातील तिसरे उंच शिखर माउंट कांचनजुंगावर यशस्वी चढाई केली



महत्वाचे पुरस्कार

- २०१४-१५ - महाराष्ट्र शासनाचा मानाचा व क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च श्री शिव छत्रपती पुरस्कार
- २०१२- गिरिमित्र संमेलनात दिला जाणारा राज्यस्तरीय गिरिमित्र गिर्यारोहण पुरस्कार
- २०१२- एबीपी माझा गौरव पुरस्कार
- २०१२- पुणे फेस्टिव्हल पुरस्कार
- २०१२- श्री कसबा गणपती पुरस्कार
- २०१२- पुणे महानगरपालिकेचा पुरस्कार
- २०१३- क्रीडा महर्षी हरिभाऊ सोने पुरस्कार
- २०१३- गिरिभूषण समाजश्री पुरस्कार
- २०१३- वीरशैवि रत्न पुरस्कार
- २०१५- गुरु महात्म्य पुरस्कार
- २०१९- शिवसाम्राज्य गौरव पुरस्कार
- २०१९- टॉप मॅनेजमेंट कन्सोर्टियम फाउंडेशनचा अवॉर्ड ऑफ एक्सेलन्स



प्रमुख पदे

संस्थापक- संचालक: गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग
अध्यक्ष: अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ
नेता- गिरिप्रेमीच्या अष्टहजारी शिखर मोहिमा
संस्थापकीय सदस्य: The 8000er Club
संस्थापकीय सदस्य व सचिव: स्वरूपसेवा (सेवाभावी संस्था)
सचिव: व्हिजन सगरमाथा
मार्गदर्शक: माउंट एव्हरेस्ट व इतर अष्टहजारी शिखर मोहिमा
कर सल्लागार व व्यावसायिक

वैयक्तिक माहिती

जन्मदिनांक

०२ मार्च १९६५

शिक्षण

B.com, LL.B, D.T.L,
D.C.P.L (ADVOCATE)

व्यवसाय

कर सल्लागार



संपर्क

मोबाईल

+91 9890620490

इमेल

umzirpe@gmail.com

वेबसाईट

www.giripremi.com

www.ggim.in



ठळक मोहिमा

7 अष्टहजारी शिखर मोहिमा

40+ हिमालयीन शिखर मोहिमा

80+ सह्याद्रीतील मोहिमा

प्रकाशन

'गोष्ट एका ध्यासाची: एव्हरेस्ट'

पर्वतपुत्र शेरपा

मुलांसाठी गिर्यारोहण (मराठी व इंग्रजी)